



HQ/CS/CL.24B/17106
April 22, 2021

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Mumbai – 400 051
SYMBOL: TATACOMM

BSE Limited
P.J. Towers, Dalal Street,
Mumbai – 400 001
Scrip Code: 500483

Dear Sir / Madam,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (“SEBI Listing Regulations”)

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 47 of SEBI Listing Regulations, we hereby enclose copies of the newspaper advertisement published in Free Press Journal (English) and Navshakti (Marathi), regarding the Notice of Board Meeting of the Company to be held on Wednesday, April 28, 2021 in compliance with SEBI Listing Regulations.

The above information is also available on the website of the Company at www.tatacommunications.com.

This information is for your records.

Thanking you,

Yours faithfully,
For Tata Communications Limited

Zubin Patel
Company Secretary and
Compliance Officer

DESPITE LOSS, FC GOA CELEBRATE FIRST GOAL EVER IN AFC CHAMPIONS LEAGUE



It is my maiden assist in the AFC Champions League, and it really felt great setting up my teammate to score a historical goal. I was thinking about putting the ball in the right space and I knew that Edu (Bedia) will attack that space and it worked well," Brandon said.

With two points collected from their first three matches for FC Goa, there are still three more rounds of action to go. Looking back at his team's displays so far, Brandon stated that his side will

continue pushing in the remaining games. "It's definitely a great feeling and a big achievement for us to get these two points. Nobody expected us to give such a tough fight, but we kept pushing and working hard, and we will continue to push ourselves in the upcoming matches," the midfielder said.

FC Goa have impressed with their confident style of play in the last three matches, which has seen them create a number of scoring opportunities and brought them ever so close to picking up three points against UAE-based club Al Wahda in the second match.

"This has been the style of FC Goa all along and the priority has been to maintain the ball possession. The coach has been guiding us through various aspects especially transitions and controlling the spaces, and the team is doing very well following it all," Brandon said.

He stressed that, "The most important thing is teamwork. You have to stick together as one. Yes, the level of competition is high but you can't give away easily. You have to give it your all."

PUBLIC NOTICE
Late Mrs. Jayaben Mansukhlal Shah, a member of New Shankar Nivas Co-operative Housing Society Ltd, having address at Flat no 12, S. V. Road, Vile Parle (West), Mumbai 400 056 and holding Flat No. 12 in the building of the Society along with 5 shares of Rs. 50/- each having distinctive Nos. 56 to 60, having Share Certificate No.12 transferred in her name on 25th May 1986 by society. She died on 13/04/2014.
The Society hereby invites claims and objections from the heirs or heirs or other claimant / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the Society within a period of 15 days from the publication of this Notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the Society. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the Society in such manner as is provided under the Bye Laws of the Society. The claims / objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the Bye Laws of the Society. A copy of the registered Bye Laws of the Society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the Society / with the Secretary of the Society between 11 AM to 7 PM from the publication of this notice till the date of expiry of its period.

For and on behalf of
The New Shankar Nivas Co-operative Housing Society Ltd
Place: Mumbai
Date: 22-04-2021

मराठी मनाव आवाज
www.navshakti.co.in
किता ३ रुपये

Public Notice
Public at large be hereby informed that my clients Mr. Yaugant Shrikant Somvanshi intent to purchase the said Flat No.5, Wing C, on 2nd Floor, of the Building known as "NEW TRISHUL CHS LTD.". Situated at Village Marol, Andheri East, Mumbai-400059 from Vasanti Jasty Jayakumar, Sharanad Gopal Jasty, Hema Jasty, Shashi Jasty & Tara Nandu.
Any person, firm, company, bank etc having any objection or having any claims encumbrances, liens, rights, etc are hereby notified to submit their objections and/or claims encumbrances, liens, objections, rights etc within a period of 14 days from the date of this notice. If no such claims encumbrances, liens or objections are received, failing which my clients shall be deemed to have accepted the said property is clear, free from encumbrance & marketable title.
Mr. Pius S. D'mello (Advocate).
M/s. S. P. Consultants,
Office: 1st Floor, Anita Shopping Centre, Opposite Post Office, Navghar, Vasai Road (W). Tal - Vasai, Dist - Palghar-401202
Date: 22/04/2021

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given that My Clients Mr. Tulcidas Mohanlal Jawrani & Mr. Jagdish Mohanlal Jawrani are holding the shares along with the flat referred to in the Schedule hereunder written, and are intending to deal with the same. The said Mr. Tulcidas Mohanlal Jawrani & Mr. Jagdish Mohanlal Jawrani have misplaced certain documents namely the Purchase deed from the developers being the Document made and executed by builder/developer in favour of Pushpawati H. Agarwal, along with the pursuant deed of transfer to Smt. Dayabai R. Raghani. The said flat and shares were then acquired by one Mrs. Gangabai Mohanlal, upon demise of whom the said flat was transferred to her sons Mr. Tulcidas Mohanlal Jawrani & Mr. Jagdish Mohanlal Jawrani. Any person having any maintainable right, title, interest, claim or demand whatsoever in respect of the premises by way of sale, exchange, mortgage, charge, gift, trust, muniment, inheritance, possession, lease, lien, maintenance, easement, devise, bequest, encumbrance or otherwise howsoever are hereby requested to make the same known in writing by SPAD/RPAD (together with supported with Notarially certified true copies of documentary evidence in support thereof) to the undersigned within 15 days from the date of publication hereof, failing which the investigations will be completed without any reference to any right, title and claim, if any, which shall be deemed to have been waived and/or abandoned with notice.

SCHEDULE
ALL THAT one fully paid up share bearing distinctive No. 29 for the value of Rs. 50/- held vide Share Certificate issued by The Nootan Nagar Premises Cooperative Society Limited and incidental thereto a Flat No. 28, in A wing of the second floor in the building known as Nootan Nagar, bearing CTS No. 1361/A, 1361/B on Guru Nanak Road, Village Bandra F. District: Mumbai Suburban, Mumbai 400050.
Dated this 22nd day of April, 2021
Prakash Rohira
Advocate High Court
Office No. 1, Amrit Bhavan,
Linking Road, Santacruz West,
Mumbai 400054

TATA
TATA COMMUNICATIONS LIMITED
Regd. Office: VSB, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai - 400 001
Tel.: 91 22 6659 1968 CIN No.: L64200MH1986PLC039266
Website: www.tatacommunications.com

NOTICE
Notice is hereby given that pursuant to Regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, April 28, 2021 to consider and take on record the Audited Standalone and Consolidated Financial Results for the financial year ended on March 31, 2021 and to recommend dividend for the financial year ended March 31, 2021, if any.

This intimation is also available on the website of the Company at www.tatacommunications.com and on the websites of the Stock Exchanges where the Company's shares are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Tata Communications Limited
Place : Mumbai Zubin Patel
Date: April 21, 2021 Company Secretary and Compliance Officer

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH
COMPANY SCHEME PETITION NO. 13 OF 2021 CONNECTED WITH COMPANY SCHEME APPLICATION NO. 1121 OF 2020 In the matter of the Companies Act, 2013 AND

IN the Matter of Scheme of Arrangement between Kanakia Spaces Realty Private Limited (the 'Transferor Company' or 'KSRL') and Home Destinations Realty Private Limited (the 'First Transferee Company' or 'HDRPL') and Oynx Home Developers Private Limited (the 'Second Transferee Company' or 'OHDPL') and Parsalo Realty Private Limited (the 'Third Transferee Company' or 'PRPL') and Alto Casa Developers Private Limited (the 'Fourth Transferee Company' or 'ACDPL') and DocelAr Realty Private Limited (the 'Fifth Transferee Company' or 'DLRPL') and Buildfast Realty Private Limited (the 'Sixth Transferee Company' or 'BRPL') and Amastar Realty Private Limited (the 'Seventh Transferee Company' or 'ARPL') and Transhine Land Developers Private Limited (the 'Eighth Transferee Company' or 'TLDRPL') and Kanakia Future Realty Private Limited (the 'Ninth Transferee Company' or 'KFRPL') and their respective shareholders

AND
In the matter of Section 230 and 232 of the Companies Act, 2013 and other applicable provisions of the Companies Act, 2013

Kanakia Spaces Realty Private Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 1956 having its registered office at Kanakia Future City, Residential Building No. 2, CTS No. 101, Village Tirandaz, Powai, Mumbai - 400076.
CIN: U45201MH2004PT146948
...the First Petitioner Company

Home Destinations Realty Private Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 2013 having its registered office at Kanakia Future City, Residential Building No. 2, CTS No. 101, Village Tirandaz, Powai, Mumbai - 400076.
CIN: U70200MH2020PT345161
...the Second Petitioner Company

Oynx Home Developers Private Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 2013 having its registered office at Kanakia Future City, Residential Building No. 2, CTS No. 101, Village Tirandaz, Powai, Mumbai - 400076.
CIN: U70109MH2020PT345160
...the Third Petitioner Company

Parsalo Realty Private Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 2013 having its registered office at Kanakia Future City, Residential Building No. 2, CTS No. 101, Village Tirandaz, Powai, Mumbai - 400076.
CIN: U70109MH2020PT344801
...the Fourth Petitioner Company

Alto Casa Developers Private Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 2013 having its registered office at Kanakia Future City, Residential Building No. 2, CTS No. 101, Village Tirandaz, Powai, Mumbai - 400076.
CIN: U70109MH2020PT344797
...the Fifth Petitioner Company

DocelAr Realty Private Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 2013 having its registered office at Kanakia Future City, Residential Building No. 2, CTS No. 101, Village Tirandaz, Powai, Mumbai - 400076.
CIN: U70109MH2020PT345136
...the Sixth Petitioner Company

Buildfast Realty Private Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 2013 having its registered office at Kanakia Future City, Residential Building No. 2, CTS No. 101, Village Tirandaz, Powai, Mumbai - 400076.
CIN: U70109MH2020PT344753
...the Seventh Petitioner Company

Amastar Realty Private Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 2013 having its registered office at Kanakia Future City, Residential Building No. 2, CTS No. 101, Village Tirandaz, Powai, Mumbai - 400076.
CIN: U70109MH2020PT344800
...the Eighth Petitioner Company

Transhine Land Developers Private Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 2013 having its registered office at Kanakia Future City, Residential Building No. 2, CTS No. 101, Village Tirandaz, Powai, Mumbai - 400076.
CIN: U70109MH2020PT345330
...the Ninth Petitioner Company

Kanakia Future Realty Private Limited, a Company incorporated under the provisions of Companies Act, 2013 having its registered office at Kanakia Future City, Residential Building No. 2, CTS No. 101, Village Tirandaz, Powai, Mumbai - 400076.
CIN: U70109MH2019PTC331509
...the Tenth Petitioner Company

...together known as the Petitioner Companies

NOTICE AND ADVERTISEMENT OF HEARING OF THE COMPANY PETITION
Notice is hereby given in pursuance of section 230 of the Companies Act, 2013, that by an order dated 16th April, 2021, the Mumbai Bench of the National Company Law Tribunal (the Tribunal) has admitted the captioned Petition seeking sanction in relation to the Scheme of Arrangement between Kanakia Spaces Realty Private Limited (the 'Transferor Company' or 'KSRL') and Home Destinations Realty Private Limited (the 'First Transferee Company' or 'HDRPL') and Oynx Home Developers Private Limited (the 'Second Transferee Company' or 'OHDPL') and Parsalo Realty Private Limited (the 'Third Transferee Company' or 'PRPL') and Alto Casa Developers Private Limited (the 'Fourth Transferee Company' or 'ACDPL') and DocelAr Realty Private Limited (the 'Fifth Transferee Company' or 'DLRPL') and Buildfast Realty Private Limited (the 'Sixth Transferee Company' or 'BRPL') and Amastar Realty Private Limited (the 'Seventh Transferee Company' or 'ARPL') and Transhine Land Developers Private Limited (the 'Eighth Transferee Company' or 'TLDRPL') and Kanakia Future Realty Private Limited (the 'Ninth Transferee Company' or 'KFRPL') and their respective shareholders (the 'Scheme'). The said Petition has been fixed for final hearing on 6th May, 2021.
Any person desirous of opposing the said Petition should send to the Advocate of the Petitioner Companies namely M/s. HemantSethi & Co., having address at 309, New Bake House, Maharashtra Chamber of Commerce Lane, Kala Ghoda, Fort, Mumbai - 400023, a notice of his/ her intention, signed by him/ her or his/ her Advocate, with his/ her name and address, so as to reach the Advocate of the Petitioner Companies not later than 3 days before the date fixed for final hearing, where he/ she seeks to oppose the said Petition, the grounds of opposing or a copy of the affidavit should be furnished with such notice.
A copy of the said Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same.
Dated this 22nd day of April 2021
M/s Hemant Sethi & Co
Sd/-
309, New Bake House, Maharashtra Chamber of Commerce Lane, Kala Ghoda, Fort, Mumbai - 400023

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that (1) Mr. Deepak Pratapra Lathia and (2) Mrs. Varsha Deepak Lathia ("Owners") are the owners of and well and sufficiently entitled to the Flat, Parking Spaces and Shares (hereinafter collectively referred to as "the said Premises") and more particularly described in the Schedule hereunder written.
The Owners have agreed to sell and transfer the said Premises to my clients vide an Agreement for Sale dated 31st March, 2021.
Any person/partly, judicial, quasi judicial authority, financial institution, bank having any kind of objection/claim otherwise of whatsoever nature in respect of the Premises or any part thereof and/or any other kind of claim of whatsoever nature in respect thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, inheritance, possession, lease, lien or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below together with certified true copy of supporting documents, within 14 (fourteen) days from the date of Publication of this notice, failing which any such claim in, shall be deemed to have been waived and/or abandoned and thereafter no complaint/objection shall be entertained and the same shall be null and void and the transaction between the Owners and my client in respect of the Premises will be completed.

THE SCHEDULE HEREIN ABOVE REFERRED TO:
Flat bearing No. 1906, on the 19th floor, measuring 1060 Sq. Ft. (Carpet) area in wing Boulevard IV of Boulevard 3&4 Co-operative Housing Society Limited, situated at Vikhroli Village, LBS Marg, Ghatkopar (West), Mumbai - 400086 along with Two Car Parking Spaces One on the Basement Level One (Parking no. B-04 & B185) of the building and Second on the Basement Level of Tower Boulevard 4 (also known as B4) AND 10 (ten) fully paid up shares of face value of Rs. 50/- (Rupees Fifty only) each, of the aggregate value of Rs. 500/- (Rupees Five Hundred only) bearing distinctive Nos. 3700 to 3709 (both inclusive) bearing Share Certificate No. 771 of Boulevard 3&4 Co-operative Housing Society Ltd.
Dated this 22nd day of April, 2021
Krishna Tanna Associates, Sd/- Proprietor
Advocate and Solicitor (England and Wales)
106, Vireshwar Chambers, Opp. Suncity Cinema, Vile Parle (East), Mumbai- 400 057.

FORM A
Public Announcement
(Under Regulation 6 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016)
FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF UDAPUR ENTERTAINMENT WORLD PRIVATE LIMITED

RELEVANT PARTICULARS	
1. Name of Corporate Debtor	UDAPUR ENTERTAINMENT WORLD PRIVATE LIMITED
2. Date of Incorporation of Corporate Debtor	25 th January, 2007
3. Authority Under Which Corporate Debtor is Incorporated / Registered	RoC-Mumbai
4. Corporate Identity No./Limited Liability Identification No. of corporate debtor	U92909MH2007PT167302
5. Address of the Registered Office and Principal Office (if any) of Corporate Debtor	Shop No. 13, Minud Kishore Bldg. N.D.Tadapada Subway Opp S.V. Road, Borivali (West), Mumbai MH 400082 IN
6. Insolvency commencement date in respect of corporate debtor	16 th April, 2021 (Order Received on 20 th April 2021 hence date of commencement is considered as 20 th April 2021)
7. Estimated date of closure of insolvency resolution process	17 th October, 2021
8. Name and registration number of the insolvency professional acting as interim resolution professional	Name: Mr.Neehal Mahumal Pathan Reg.No. IBBI/IPA-001/IP-P/01561/2018-19/12406
9. Address and e-mail of the interim resolution professional, as registered with the Board	Address: Plot No.27, R.S.No.825, Sahjeevan Parisar, Near TPM Church, Behind Circuit House, Kolkapur 416 003 MH email: ca.neehal@gmail.com
10. Address and e-mail to be used for correspondence with the interim resolution Professional	Address: Plot No.27, R.S.No.825, Sahjeevan Parisar, Near TPM Church, Behind Circuit House, Kolkapur 416 003 MH email: crp.udapur@gmail.com
11. Last date for submission of claims	04 th May, 2021
12. Classes of creditors, if any, under clause (b) of sub-section (RA) of section 21, ascertained by the interim resolution professional	Allottees under Real Estate Project
13. Names of Insolvency Professionals identified to act as Authorised Representative of creditors in a class (Three names for each class)	1. Rakesh Kumar IP Reg. No. IBBI/IPA-001/IP-P/02355/2020-21/13448 2. Vihal M. Dabake IP Registration No. IBBI/IPA-003/IP-N0001177/2018-19/12396 3. Ansh Gupta IP Registration No. IBBI/IPA-002/IP-N000285/2017-18/10843
14. (a) Relevant Forms and (b) Details of authorized representatives are available at:	a) Web link: https://tbbi.gov.in/home/downloads b) The Insolvency and Bankruptcy Board of India (IBBI) 7th Floor, Mayapuri Extension, Connaught Circus, New Delhi - 110001 Physical Address: NA

Notice is hereby given that the National Company Law Tribunal has ordered the commencement of a corporate insolvency resolution process of the Udapur Entertainment World Private Limited on 16th April, 2021, but the undersigned has received the order on 20th April 2021, hence the CRP commencement date is considered as 20th April 2021.
The creditors of Udapur Entertainment World Private Limited are hereby called upon to submit their claims with proof on or before 04th May 2021 to the interim resolution professional at the address mentioned against entry No. 10.
The proof of claims to be submitted by way of the following specified forms:
- Form B: Proof of claims by Operational Creditors except workmen and employees
- Form C: Proof of claims by Financial creditors
- Form CA: Proof of Claims by Financial Creditors being allottees in a class (Homebuyers or Allottees)
- Form D: Proof of claims by Workmen and/or employees Financial creditors
- Form E: Proof of claims by Authorised Representative of workmen and employees
- Form F: Proof of claims by Creditors (other than operational Creditors and Financial creditors)
The financial creditors shall submit their claims with proof by electronic means only. All other creditors may submit the claims with proof in person, by post or by electronic means.
A financial creditor belonging to a class, as listed against the entry No. 12, shall indicate its choice of authorised representative from among the three insolvency professionals listed against entry No. 13 to act as authorised representative of the class (specify class) in Form CA. NA
Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.

Dated: 22nd April 2021
Place: Mumbai
Neehal M. Pathan
Interim Resolution Professional of Udapur Entertainment World Pvt.Ltd.
Reg.No. IBBI/IPA-001/IP-P/01561/2018-19/12406

M/s. REVATI ORGANICS LIMITED
(CIN: L24110MH1993PLC072194)
Regd. Office: Plot No. 45, Ganapati Bhavan, 1st Floor, M. G. Road, Goregaon (West), Mumbai - 400 062 • Tel.: 022-28791912, Website: www.revatiorganics.in • Email: revati.organics9@gmail.com

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31.03.2021 (Rs. In Lacs)

Particulars	For the quarter ended 31.03.2021 (Audited)	Corresponding Quarter ended 31.03.2020 (Audited)	Preceding Quarter ended 31.12.2020 (Unaudited)	For the period ended 31.03.2021 (Audited)	For the period ended 31.03.2020 (Audited)
1] Total income from Operations	36.50	6.13	11.75	58.25	12.79
2] Net Profit/(Loss) from continuing operations after tax	6.09	2.43	0.21	2.66	(0.19)
3] Net Profit/(Loss) from discontinued operations after Tax	-	-	-	-	-
4] Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) and Other Comprehensive Income for the period)	6.09	2.43	0.21	2.66	(0.19)
5] Equity Share Capital (Face Value Rs. 10 per Share)	300.00	300.00	300.00	300.00	300.00
6] Reserves Excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year	(146.46)	(142.73)	(146.46)	(146.46)	(142.73)
7] Earnings per share (Face Value Rs. 10 per share): (a) Basic (b) Diluted	0.20 0.20	0.01 0.01	0.01 0.01	0.09 0.09	N.A. N.A.

NOTES:
i) The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Annual Financial results are available on the Stock Exchange websites. (URL: <https://www.bseindia.com/>)
ii) The above results are in compliance of Indian Accounting Standards (IND AS) notified by the Ministry of Corporate Affairs. The results for the previous periods have been restated to comply with IND AS and are comparable on like to like basis.
iii) Statement of reconciliation of net PAT under IND AS and net PAT reported under previous Indian GAAP (IGAAP) for the previous periods is not applicable as there is no difference between net PAT under IND AS and net PAT as per IGAAP.

For and on behalf of the Board
Manish Shah
DIN: 00434171
Executive Director

Place : Mumbai
Date: 21/04/2021

Additional Special Trains And Summer Special trains Between Mumbai - Gorakhpur

Lokmanya Tilak Terminus → Gorakhpur Special (One way)

Train No.	From	To
01229 Special	Lokmanya Tilak Terminus at 11.10 hrs on Friday 23.4.2021	Gorakhpur at 23.00 hrs next day.

Halts: Kalyan, Nashik Road, Bhusaval, Khandwa, Itarsi, Jabalpur, Satna, Banda Jn., Kanpur Central, Lucknow, Gonda, Basti

Composition: Two AC-3 Tier, 5 Sleeper, 14 second class seating

CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ. TERMINUS MUMBAI → GORAKHPUR SPECIAL (ONE WAY)

Train No.	From	To
01231 Special	Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai at 05.30 hrs on Friday 23.4.2021	Gorakhpur at 16.45 hrs next day.

Halts: Dadar, Kalyan, Nashik Road, Bhusaval, Khandwa, Itarsi, Jabalpur, Satna, Banda Jn., Kanpur Central, Lucknow, Gonda, Basti

Composition: One 2AC, Four 3AC, 8 Sleeper, 7 second seating

For detailed timings and halts please visit website www.enquiry.indianrail.gov.in or download the NTES App.

RESERVATION
Bookings for fully reserved additional special and summer special trains 01229 & 01231 on special charges will open on 22.4.2021 at all computerised reservation centres on website www.irctc.co.in.

Only passengers having confirmed tickets will be permitted to board this special train.
Passengers are advised to adhere all norms, SOPs related to COVID19 during the boarding, travel and at destination.

Central Railway
www.cr.indianrailways.gov.in
Follow us on: [facebook](https://www.facebook.com/centralrailwayindia), [twitter](https://twitter.com/central_railway), [instagram](https://www.instagram.com/central_railway), [youtube](https://www.youtube.com/channel/UCdN1hR0K0l15H7l0rL1q8Y)
RailMadad Helpline 139

MOST EFFECTIVE HOME REMEDIES TO PREVENT COVID-19
THE 5 MOST IMPORTANT SLIDES

- DRINK LUKE WARM WATER ATLEAST TWICE A DAY**
Drink luke warm water six to sip atleast: two times a day. This will make the virus less effective on your body.
- DO GARGLES WITH हल्दी AND सेंधा नमक IN WARM WATER EVERYDAY**
Doing Gargles will unstick the virus from your throat and it will become non-hazardous.
- USE लौंग/काली मिर्च/अजवायन WITH सेंधा नमक AND KEEP IN YOUR MOUTH AS LONG AS YOU CAN**
This will prevent to some extent from our day to day exposure to Covid-19 during business hours or while in a crowded area.
- TAKE STEAM WITH हल्दी AND सेंधा नमक DAILY**
Taking steam both from mouth and nose can result in a life-saving activity. This will kill the virus present in your nasal tract, throat or lungs.
- DRINK KADHA BY MIXING ALL IMPORTANT SPICES PRESENT IN YOUR HOME**
If the virus has reached your blood and you became positive, drink kadha by mixing spices like लौंग, काली मिर्च, अजवायन, मुहुरी, अजवायन, बड़ी इलायची, दालचीनी, गिलोय etc on a daily basis.

-DR. K.K. AGGARWAL
PADMA SHRI,
PREV. PRESIDENT OF IMA
"SHARE THIS INFORMATION TO THE NEEDY PEOPLE. IT CAN SAVE MANY LIVES."

Inter, Atletico withdraw from ESL

Milan : Inter Milan and Atletico Madrid have announced that they will be no longer part of the proposed European Super League (ESL) project.
On Sunday, 12 of Europe's elite clubs were named as founding members of the breakthrough project, designed to rival the UEFA Champions League.
"FC Internazionale Milano confirm that the Club is no longer part of the Super League project. We are always committed to giving fans the best football experience; innovation and inclusion are part of our DNA since our foundation. Our engagement with all stakeholders to improve the football industry will never change," Inter said in a statement. "Inter believes that football, like every sector of activity, must have an interest in constantly improving its competitions, to keep on exciting fans of all ages around the world, within a framework of financial sustainability. With this vision we look forward to carry on working together with institutions and all stakeholders for the future of the sport we all love," it added.

Oly test event for artistic swimming postponed to July

TOKYO: The artistic swimming test event for the Olympic Games has been postponed to July, world aquatic sports governing body FINA said.
The event, which originally doubled as an Olympic qualifying competition, will just serve as an "operational test" and be run by the Olympic organizers.
FINA said in a statement on Tuesday night that the artistic swimming Olympic qualification event, which had been scheduled for early March, will be moved outside Japan and held in June. But the location has not been decided, Xinhua reports.
The Tokyo 2020 organizing committee said the worsening Covid-19 situation in Japan is not the reason that has forced FINA to cancel the event.
"All parties have come to the conclusion that it will be difficult to hold the event in Tokyo due to challenges posed by the schedule of other international aquatics events and the need to commence adaptation of the venue for the Olympic Games in mid-May," read a statement from the organizers.
Japan has been suffering a fourth wave of Covid-19 infections since late March, with the western prefecture of Osaka on Tuesday requesting that the central government declare a fresh state of emergency for the region. Similarly, informed sources said the Tokyo metropolitan government will request the central government to declare a new state of emergency in the capital this week as it also struggles to deal with a surge in Covid-19 cases.

Amir links up with Kent for stint at Vitality Blast

LONDON: Kent Cricket has confirmed the signing of former Pakistan international fast bowler Mohammad Amir for the second half of this year's Vitality Blast competition. The 29-year-old is one of the world's premier limited-overs bowlers, having already won Pakistan Super League (PSL) and Vitality Blast titles, as well as a runners-up berth in 2020's inaugural Lanka Premier League (LPL). The left-arm seamer won both the T20 World Cup and ICC Champions Trophy with Pakistan before retiring from international cricket in 2020.

Tenders/ Notices

The spirit of Mumbai is now 93 years old!

The FREE PRESS

नवशक्ति

Pls. Call
022- 69028000

CO-OPERATIVE COURT, NO. III AT MUMBAI
Apeejay House, 5th floor, Dinshaw Vacha Road, Churchgate, Mumbai 400020
Before: Judge, Co-operative Court No. III at Mumbai
Case No. ABN/CC/III/ 575 of 2018

SUMMONS & NOTICE TO SHOW CAUSE BY PUBLICATION
GS MAHANAGAR CO-OPREATIVE BANK LTD.
(Hiramanji Super Market Building)
Dr. B. A. Road, Laibaug, Mumbai - 400 012. **Disputant**
Versus
SMT. SHWETAMBARA SANJAY JAMSHETKAR
(and others)
..... **Opponents**

- 1. Shwetambara Sanjay Jamshetkar**
Chawl No.55, Room No.5, Type-A, Chawl, Behind Kalimata Sector -13, New Panvel-410206
- 2. Mrs. Deepali Sanjay Jamshetkar**
Chawl No.55, Room No.5, Type-A, Chawl, Behind Kalimata Sector -13, New Panvel-410206
- 3. Mrs. Vaidahi Sanjay Jamshetkar**
Chawl No.55, Room No.5, Type-A, Chawl, Behind Kalimata Sector -13, New Panvel-410206
- 4. Mr. Sahil Sanjay Jamshetkar**
Chawl No.55, Room No.5, Type-A, Chawl, Behind Kalimata Sector -13, New Panvel-410206
- 5. Mr. Ganganam Sakharan Ghegadmal**
Ramabai Nagar Galli No.4, Vasantrao Naik Marg, Ghatkopar (E) 400075
- 6. Mr. Surinder Singh H. Sandhu**
Ms/Rbi/107/20, Central Railway Colony, Kuria East Mumbai 400024

opponent Nos. 1 to 6 above named
Whereas the above disputes are referred for decision. Herby summoned you to appear and to show cause in those Disputes before III Co-operative Court at Mumbai either personally or by a duly instructed Advocate on 29 day of June, 2021 at 12.00 am. You should produce all documents relied by you and keep present all the witness whom you propose to examine in the case.
If you fail to appear, the case with Interim prayer in said Dispute therein may be heard and decided in your absence.
BY ORDER OF COURT,
Mumbai, Date:- 08.04.2021

SEAL

Sd/-
Judicial clerk
Co-op Court III Mumbai

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we are investigating the title of QAEED ABDUL QADIR BENGALI, residing at Flat No.6, 5th floor, B-Block, Alhasanat, Chapel Lane, Mumbai – 400 054 (hereinafter referred to as “the Owner”) to the property more particularly described in the Schedule hereunder written (“the Property”).

The Owner has represented that–

- (i) the residential premises forming part of the Property (“the Premises”) was originally purchased by his father, one Abdul Qadir Nomam Bengali, in or about the year 1973 from Rabeha Builders and Traders Private Limited;
- (ii) upon formation of the Deyaar Co-operative Housing Society Limited (“the Society”), the said Abdul Qadir Nomam Bengali was admitted as a member in respect of the Premises, and was issued the shares of the Society, forming part of the Property (“the Shares”);
- (iii) the said Abdul Qadir Nomam Bengali died intestate at Mumbai on or about 15th May 2017, leaving his widow, Shrinu Abdul Qadir Bengali, his daughter, Nazifa Mohammadi Hararwala, and his son, the Owner, as his only heirs and next-of-kin;
- (iv) the said Shrinu Abdul Qadir Bengali died intestate at Mumbai on or about 18th February 2020, leaving her children, the said Nazifa Mohammadi Hararwala, and the Owner as her only heirs and next-of-kin;
- (v) thereafter by and under the registered Indenture of Release dated 12th March 2020, the said Nazifa Mohammadi Hararwala, released all her claim, share, right, title and interest in the Property, in favour of the Owner; and
- (vi) the original Agreement under which the Premises were purchased by the late Abdul Qadir Nomam Bengali, from the said Rabeha Builders and Traders Pvt. Ltd., has been lost or misplaced, and the same is not traceable despite diligent search, and there are no copies nor details of the same available with the Owner.

All persons having any claim in respect of the Property whether by way of allotment, sale, transfer, assignment, mortgage, charge, gift, trust, inheritance, possession, lease, sub-lease, lien, license, tenancy, maintenance, easement, exchange or otherwise howsoever, are hereby required to make the same known in writing, together with copies of supporting documents, to the undersigned at his office at 401 & 402, 4th floor, Makhija Chambers, 196, Turner Road, Bandra (West), Mumbai – 400 054, within 14 (fourteen) days from the date of publication hereof, failing which, such claims or objections, if any, will be considered to have been waived and/or abandoned.

SCHEDULE
(Description of the Property)

The residential premises being **Flat No.B-6** admeasuring 460 square feet of carpet area on the 5th floor of the building known as ‘Alhasanat’ standing on the leasehold land bearing CTS. Nos.382, 383, 384 and 385 of H-Ward, CTS Bandra, and situate, lying and being in Chapel Lane, Santacruz (West), Mumbai – 400 054, together with 5 (five) fully paid-up shares of the face value of Rs.50/- each bearing Distinctive Nos. 86 to 90 (both inclusive) comprised in Share Certificate bearing No.18 dated 25th January 1978 issued by the Deyaar Co-operative Housing Society Limited.

Dated this 22nd day of April 2021

For Pradhan & Rao
Advocates and Solicitors
Aloke V. Rao
Partner.

अस्वीकृती
ह्या वरिष्ठाच्या प्रकाशित झालेल्या कोणत्याही जाहिरातीमध्ये करण्यात आलेल्या दावांच्या खरेपणा किंवा सत्यतेबाबत नशाहित कोणतीही हमी देत नाही. अशा जाहिरातीत कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी सर्वात चौकशी करायची किंवा झाडांचा सल्ला घेण्याबाबत वाचकांना सूचवण्यात येते.

ह्या वरिष्ठाच्या प्रकाशित झालेल्या किंवा अधिकृत वेबसाइटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याही जाहिरातीमधील कोणत्याही तथ्यांकडून दिनांक २९/०४/२०२१ रोजीच्या विक्री विलेखनाचे खरेदी केलेली होती. श्री. चंद्रकांत पी. शाह आणि श्रीम. पद्मा सी. शाह यांच्यासह वाटाघाटी करित आहेत.
मुलतः, श्री. मुकेश एस. मेहता यांनी सद्यः पलट २४/११/१९८८ (अ.क्र. ३०) चे प्रत्येकी रु. ५०/- चे पाच शेअर्स धाक (सदर शेअर्स) (यांमध्ये “सदर फ्लॅट” आणि “सदर शेअर्स”) एकत्रितरित्या “सदर मिळकत” असा उद्देश्य घ्या खरेदी करता मालक श्री. चंद्रकांत पी. शाह आणि श्रीम. पद्मा सी. शाह यांच्यासह वाटाघाटी करित आहेत.
मुलतः, श्री. मुकेश एस. मेहता यांनी सद्यः पलट २४/११/१९८८ (अ.क्र. ३०) चे प्रत्येकी रु. ५०/- चे पाच शेअर्स धाक (सदर शेअर्स) (यांमध्ये “सदर फ्लॅट” आणि “सदर शेअर्स”) एकत्रितरित्या “सदर मिळकत” असा उद्देश्य घ्या खरेदी करता मालक श्री. चंद्रकांत पी. शाह आणि श्रीम. पद्मा सी. शाह यांच्यासह वाटाघाटी करित आहेत.

CHANGE OF NAME
I HAVE CHANGED MY NAME FROM BIPINCHANDRA GOKULDAS GANDHI TO BIPIN GOKULDAS GANDHI AS PER DOCUMENT. CL-210

NOTE
Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

I HAVE CHANGED MY NAME FROM KALPANABEN GANDHI TO KALPANA BIPIN GANDHI AS PER DOCUMENT. CL-210

I HAVE CHANGED MY NAME FROM SHENAZ BI JANMOMHAMED TO SHENAZ JANMOMHD SAIKH AS PER DOCUMENT. CL-210

I HAVE CHANGED MY NAME FROM MINAKSHIBEN ISHWARLAL KANTHARIA TO MINAKSHI ISHWARLAL KANTHARIA AS PER DOCUMENT. CL-210

I HAVE CHANGED MY NAME FROM INAKSHI SOBTI SINGH TO INAKSHI SOBTI AS PER AADHAR CARD. CL-231

I WANT TO CHANGE MY NAME FROM SARIKA SREEDHAR RAMIAH TO SARIKA SREEDHAR AS PER AADHAR CARD NO: 3386 7783 1829. CL-470

जाहिर नोटीस

“ रोमा बंजारा तांडा सहकारी गृहनिर्माण संस्था, मर्यादित ”, चिकवडी, वीरमाता जोजाबाई भोसले मार्ग, मानखुर्द, मुंबई - ४०००४३. या संस्थेचे सभासद असलेल्या खालील सभासदांचे निघन झाले असून त्यांनी नामनिर्देशन केलेले नाही. संस्था या नोटीसाद्वारे संस्थेच्या भांडवलाला / मालमत्तेत असलेले मयत सभासदांचे हितसंबंध व भाग हस्तारोत करण्यासंबंधी मयत सभासदांचे वासनादर किंवा अन्य मागणीदार / हरकतदार यांच्याकडून हक्क मागण्या / हरकती मागण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत त्यांनी आपल्या मागण्यांचा वा हरकतीच्या पुरवठ्यां आरक्षक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे संस्थेस सादर करावेत. जर जर नमूद केलेल्या मुदतीत, कोणताही व्यक्तीचकडून हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्याही तर, मयत सभासदांच्या संस्थेच्या भांडवलातील / मालमत्तेतील हितसंबंध व भाग यांच्या हस्तांतरणाबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कायदाही करण्याची संस्थेला मोकळीक राहिल.जर अशा कोणत्याही हक्क मागण्या / हरकती आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधी नुसार कायदाही करण्यात येईल.

सभासदांचे नाव इमारत क्र. / सदनिका क्र.

१) श्री. पापना नारायण ५ / ५०४

ठिकाण : मुंबई रोमा बंजारा तांडा सहकारी गृहनिर्माण संस्था, मर्यादित याच्याकरीता आणि वतीने
सही /, सक्नेटरी व्यवस्थापक समितीच्या वतीने

दिनांक : २३-०४-२०२१

यूटीआय असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड

सीआरएनः U65991MH2002PLC137867

नोंदणीकृत कार्यालयः यूटीआय टॉवर, ‘जीएन’ ब्लॉक, बांद्रा कुलां संकुल, बांद्रा (पू), मुंबई-४००००१.

फोन क्रमांकः 022 6678 6666 | ईमेलः cs@uti.co.in | वेबसाइटः www.utimf.com

यूटीआय असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडसाठी

स्वाक्षरी /

अरविंद पाटकर

कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

TATA COMMUNICATIONS LIMITED

Regd. Office: VSB, Mahatma Gandhi Road, Fort, Mumbai – 400 001
Tel.: 91 22 6659 1968 CIN No.: L64200MH1986PLC039266
Website: www.tatacomms.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulations 29 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Wednesday, April 28, 2021 to consider and take on record the Audited Standalone and Consolidated Financial Results for the financial year ended on March 31, 2021 and to recommend dividend for the financial year ended March 31, 2021, if any.

This intimation is also available on the website of the Company at www.tatacommunications.com and on the websites of the Stock Exchanges where the Company's shares are listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com.

For Tata Communications Limited
Zubin Patel
Date: April 21, 2021 Company Secretary and Compliance Officer

जाहिर सूचना

हे कळविण्यात येते की, माझे अशील १) श्री. रमिक केसराजी सोनी (सूर) आणि २) सी. हर्षना आर. सूर यांनी दिनांक २४/१०/२००० रोजीच्या त्रिपक्षीय करार अन्वये सोडकी आणि श्री. नरेंद्र मोहाडा यांच्याकडून संयुक्तपणे रं हाऊस क्र. ८५, सेक्टर-२, एम.ए.सी, नवी मुंबई-४०००५९, ता. आणि जि. ठाणे, मोजमापित अंदाजे १०० चौ. फीटसह खरेदी केले होते.

की, कागदपत्रांची मुदत घेणे म्हणजेच वाटा घ्या, दिनांक २०/०४/१९९२ रोजीची करवा पावती, दिनांक २५/०४/१९९५ रोजीच्या त्रिपक्षीय करार, दिनांक २८/०८/१९९५ रोजीचा अंतिम आदेश आणि दिनांक २५/०३/१९९५ रोजीचा अंतिमहस्तानकि नि विक्रीचा करार हे एकत्र राखिले किंवा गहाळ झाले आहेत आणि एतसी १७/०४/२०२१ रोजीचा गहाळ मिळकत नोंदणी क्र. ६८६ अन्वये टिळक नगर पोलिस स्टेशन, चेंबूर, मुंबई येथे नोंदणीकृत केलेली आहे. पुढे, माझे अशील प्रस्तावित खरेदीदारांना सद्य रं हाऊस विक्री करण्यास इच्छुक आहे.

कोणत्याही व्यक्तीला वरील व्यवहार आणि सद्य रं हाऊसच्या संदर्भात घेणे करित सद्य मूळ कागदांच्या गहाळाकरिता कोणत्याही प्रकारचा कोणताही हक्क, नामाधिकार, हितसंबंध, पायाधिकार, प्रतिज्ञा, गहाण किंवा कोणतेही इतर दावे जा असल्यास त्यांनी निम्नव्यावर्तीद्वारे लिखित त्यांच्या दावाच्या पुराव्यां कागदांसाठी पुराव्यांसार वा सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून १५ दिवसात कळविणे आवश्यक आहे.

जर वरील आवश्यकप्रमाणे कोणतेही दावे न केल्यास किंवा प्राप्त झाल्यास, माझे अशील कोणत्याही तशा प्रस्तावित दावा किंवा हितसंबंध, जे सर्व इच्छुक उद्देशाकरिता लिखित समजले जातील त्याच्या कोणत्याही संदर्भात किंवा संभाव्याबाबत सद्य रं हाऊसच्या संदर्भात विक्री, गहाण किंवा कोणतेही इतर व्यवहार करण्याच्या स्वातंत्र्यात अस्तील आणि ते माझे अशील किंवा प्रस्तावित खरेदीदारांना बंधनकारक असणार नाही.

निवेश के. सिंग
कर्ता

दिनांक: २२/०४/२०२१

वकील उच्च न्यायालय
पता: आरए/पलॉट क्र. ६२, आशिषावा, पन्नाडा सीएचएस लि. माने, सेक्टर २, कोपरपेठ, नवी मुंबई-४०००५९. मो.: ९९३०२०९४/९८९१०५००२. ईमेलः nkslegal@hotmail.com

CSB Bank
Formerly The Catholic System Bank Ltd.

सौरभजी बँक लि., माहिसिम पश्चिम शाखा,
सी.क्रे. ६ आणि ७, ओनर्स इंडस्ट्रिअल इस्टेट,
गणिवल रोड, माहिसिम, मुंबई - १६
स.क्र. १०२६०१३०४

सोने लिलाव सूचना

दि सौरभजी बँक लिमिटेड (दि बँकांमिळ विरिअन बँक लि. म्हणून पूर्वीजात) माहिम पश्चिम शाखेचे खालील कर्जादारांना सोनेच्या दागिन्यांच्या ताणमासपेक्ष सोनेकरंड मंत्रू करू. त्याला/त्याला सद्य रक्कम सह व्याज आणि त्यावरील प्रमाणाचा परतवा करण्याची मागणी करी केलेली. सद्य खात्यामधील बकनामीत रकमेचा परतवा, करपास करू केल्यास, आम्हाला सह जातून लिलावमासपेक्ष सोनेच्या दागिन्यांची विक्री होऊ पुं रक्कम वसूली करणे भाग पडते आहे आणि जर आवश्यक रक्कम प्राप्त न झाल्यास बँक खाजगी करार/कॅवटारद्वारे विक्रीची कार्यवाही करेल. बँकेने कोणत्याही कारणांसाठी लिलावाची तारीख आणि बँक वदनाच्यापेक्षे हक्क राखून ठेवले आहेत.

क्र. क्र.	ग्राहकांचे नाव	सध्याची थकबाकी	सोने निव्वळ वजन (ग्रॅम)
१	बलराम कुमार बेदी	७९,३३६६	१५६
२	बलराम कुमार बेदी	७८,०२१६	२०४.९
३	सुरमन सुयुधानी	२१,७७३२	५५
४	सुरमन सुयुधानी	१९,३०५२	४५.९
५	सुरमन सुयुधानी	३६,८४४४	८९.८
६	जयराज रामानंद बेदी	१,९६,१२४४	२६०

सद्य लिलाव सौरभजी बँक लि., शाख क्र. ६ आणि ७, ओनर्स इंडस्ट्रिअल इस्टेट, गणिवल रोड, माहिम पश्चिम शाखेच्या कार्यालयीन दिवसांमध्ये सकाळ १०.०० ते सां. ३.०० वा. घेण्यात येईल. इच्छुक परतवा शाखा व्यवस्थापकांना वरील परतवा सर्व कर सारक्यात, सहभागी होण्यासाठी लिलावमासपेक्ष लिलावकर्त्या तारखेतील पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड (बँक ओळखीचा पुरावा), आणि पन्नाच्या पुराव्यांच्या प्रतिसह हजर राहावे.

ठिकाण : माहिम पश्चिम शाखा / सही / -
दिनांक : २०-०४-२०२१ प्राधिकृत अधिकारी

एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि.

(महारीदेट रोझवूड बँक) स्थापना : १९६६

वसुली विभाग

एसव्हीसी टॉवर, जवाहलाल नेहरू मार्ग, चाकोला, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०००५५.
दूर. क्र. ७१९९९९७९/९६६/८२८/९८३/७७१

विक्रीची जाहिर सूचना

“जगो आहे जेथे आहे व जगो आहे जी आहे तेच वारील” व्यावसायिक मालमत्तेची विक्री (संयुक्तित्वापेक्षान अॅंड रिकन्स्ट्रक्शन अॅंड फायनान्सियल असेट्स् अॅंड एफोर्समेंट ऑफ संयुक्तित्वा इंटरेट अॅंड, २००२ अंतर्गत ताब्यात घेण्यात आलेली मालमत्ता)

कोट्यदाराचे नाव	थकित शिल्लक
मे. अनुविन विझनेसे कल्याण नगर, प. लि.	रु. ६,४६,१४,६३७.३८ (रु. सहा कोटी सैध्याचीस लाख चौ-याणव हजार सहाशे सतसतीस व अडतीस पैसे मात्र), दि. ०१.०९.२०१४ पासून कॅवटारी दराने व्याजासहित.

मालमत्तेचे ठिकाण व तपशील	राखीव मूल्य (रु. लाखांत)	परीक्षाणाची तारीख व वेळ	इसारा रक्कम ठेव (रु.)	निविदा उघडण्याची व लिखाणाची तारीख व वेळ
पलॅट क्र. १००४, १० वा मजला, टी/३ नावाने ज्ञात इमारत, साकेत कॉम्प्लेक्स (आता साकेत टॉवर्स सीएचएसएल म्हणून ज्ञात), माजीबंद, नवीन मुंबई पुणे महामार्ग, ठाणे (पश्चिम). श्रीमती आशा शिवारकर यांच्या मालकीचा. मोजमापित ६४१ चौ.फूट (चवडी क्षेत्रफळ).	७५.००	१५.०५.२०२१ रोजी स. १०.३० ते दु. २.३०	७५.००	२९.०५.२०२१ रोजी दु. २.०० वा.

- विक्री ही सद्य जाहिरातीत निर्देशित तसेच निविदा प्रणजत व शिती अटी व शर्तीच्या अधीन आहे. वरील निर्देशित मालमत्तेचा पुढील तपशील तसेच निविदा प्रथमे बँकेच्या वरील पत्त्यावरील कॉपीरट कार्यालयीन प्रदान करावे शकतील.
- इच्छुक तालीदारांनी प्रत्येक मालमत्तेकरिता गंतव्य मोहोवर्षे निविदा केवळ विहित निविदा प्रणाजत सादर कराव्यात. प्रस्ताव राकमेच्या १०% इतक्या इटतेच्या डीडी/पीओमवेत तसेच नापरतवा निविदा शुल्क रु. १०००/- चे प्रदान करणे बंधनकारक आहे-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड”च्या नावे जारी मुंबई येथे देणे रोझवूड बँकेच्या धनाकरासाबित विहित निविदा प्रणाजत मोहोवर्षे निविदा वरील पत्त्यावरील कॉपीरट कार्यालयात ठेवलेल्या निविदा पटीत दि. २८.०५.२०२१ रोजी दु. ४.३० वाजता वा तत्पूर्वीपर्यंत सादर कराव्यात.
- निविदा वरील अनुसूचीमधे दिलेल्या चाकोला येथील कॉपीरट कार्यालयात उघडण्यात येतील.
- कर्जदार, संबंधित निविदाकार/हमीदार/प्रतिस्तीचे मातक वा त्यांचे अधिकृत प्रतिस्तीची निविदा उघडण्याच्या वेळेस उपस्थित राहू शकतील. विक्री अनिश्चित करण्याचा प्राधिकृत अधिकार्यांकडे राखून आहे, यामध्ये मालमत्तादारांनी सर्वोपेक्षी मूल्य प्राप्त करण्यासाठी बोलीदारांदरम्यान आंतरालाची/बलणी आयोजित करण्याचा अंतर्भाव असेल. त्यामुळे बोलीदारांनी स्वतःदून वा त्यांच्या अधिकृत प्रतिस्तीनिर्माण उपस्थित राहावे.
- यशस्वी तालीदारास अधिहस्तानसादी २४ प्रेम/शुल्क जने स्टॅम्प छुट्टी, नोंदणीकरणा शुल्क, प्रासंगिक खर्च, लागू असल्याप्रमाणे मालमत्ता व्यवहार मूल्याच्या १% दराने टडीएस आदींचे प्रदान करावे लागेल. यशस्वी बोलीदारांना सर्व वैधानिक देणी, काही असल्यास, त्यांचीही प्रदान करावे लागेल तसेच अन्य थकित देणी जने विवृत प्रथम, पाणी प्रथम तसेच मेटेन्स प्रथम व अन्य मालमत्तादारांनी देव रक्कम काही असल्यास, त्यांचीही प्रदान करावे लागेल. बँक (प्रतिष्ठम) ही विक्री करण्यात यावयाचा प्रतिज्ञत संघर्षा/स्थवर मालमत्तेदराने कोणत्याही परवानगी/अनुसूची आदींच्या प्राणाणाची कोणत्याही जबाबदारी घेत नाहीत.
- कोणत्याही कारणे न देता कोणताही वा सर्व प्रस्ताव स्वीकारा वा रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे व सर्व प्रस्ताव रद्द करण्यात आल्यास, कोणत्याही निविदाकार/बोलीदारांमवेत बोलणी आयोजित करण्यात येईल वा कोणत्याही निविदाकार/बोलीदार वा अन्य तिसऱ्या पक्षकारांमवेत खजानी वाटाघाटीद्वारे मालमत्तेची विक्री करण्यात येईल.
- संयुक्तित्वा इंटरेट (एफोर्समेंट) रूळ, २००२ च्या नियम ६ (२) व ८ (६) अंतर्गत कर्जदार/हमीदार/गहाणवददारांना याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, मागणी सूचनेनुसार थकित रक्कम पूर्णतः प्रदानित न झाल्यास, सद्य सूचनेच्या अनुषंगाने प्रतिष्ठम/वरील निर्देशित संपत्तीची विक्री केली जाईल.
- विक्री ही जरी आहे जेथे आहे व जी काही आहे तेथे आहे तत्वावर असल्याने मालमत्तेचे हक्क-विचारांदांमधील सर्व तपशिलांची प्रस्तावित खरेदीदारांनी पडताळणी करून घ्यावी.
- सद्य मालमत्ता ही एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या ताब्यात राहिल्यास, सद्य सूचनेच्या अनुषंगाने प्रतिष्ठम/वरील निर्देशित प्रस्तावित खरेदीदारांनी पडताळणी करून घ्यावी.
- कायद्याच्या अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद ८) च्या तत्पूर्वीअंतर्गत कर्जदार/हमीदार/गहाणवददारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे की त्यांनी उपलब्ध वेळेमध्ये प्रतिष्ठम मालमत्ता सोडवून घ्यावी.
- विवाद, काही असल्यास, ते केवळ मुंबई यांचालयाच्या अधिकारक्षेत्रे असतील.
- विक्री सूचना आमची वेबसाइट <https://www.svcbank.com/Home/Notice - Of - Sale> वरील प्रदर्शित आहे.

ठिकाण : मुंबई
दिनांक : २१.०४.२०२१

सही / -
प्राधिकृत अधिकारी

DNS BANK

डॉवेली नागरी सहकारी बँक लि.
(महारीदेट रोझवूड बँक)

(महारीदेट रोझवूड बँक)
वसुली विभाग : एकरेट अॅंडिवेव, झारका हॉटेलच्या वर, डॉवेली वरील स्टेशननाजिक, डॉवेली (व.)- ४२१ २००२.

जाहिर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, खालील कर्जादारांनी बँकेकडून त्यांनी बोलण्याचा कर्ज सुधेघेयी सुद्ध लिलाव त्यांच्या परतवा करण्यात कसूर केलेली आहे आणि कर्ज नोंद परफॉर्मिंग अॅडिवेव (एनएफए) म्हणून काढण्यात आली आहेत. त्यांनी बँकेला दिलेल्या त्यांच्या अंतिम झूत पत्त्यावर रिक्युरिटायझेशन अॅंड रिकन्स्ट्रक्शन अॅंड फायनान्सियल अॅडिवेव अॅंड एफोर्समेंट ऑफ रिक्युरिट्टी इंटरेट अॅंड, २००२ (सारीटी अॅंडिवेव) च्या कलम १३ (२) अन्वये त्यांनी मागणी सूचना जारी करण्यात आली होती.त्या व्यतीरित्त सदर जाहिर सूचना माहितीसाठी प्रसारित करण्यात येत आहे.

कर्जादाराचे / हमीदारांचे नाव आणि कर्ज खाते क्र.	मिळकतीचे वर्णन	थकबाकी रक्कम / सूचनेची तारीख	एनपीए दिनांक
श्री. संतोष गोकुळ परदेशी, सी. मंजु संतोष परदेशी, श्री. सुरेश शिवराज परदेशी, श्री. प्रकाश पांडुरंग झुगारे, श्री. आनंद नरेंद्र दलाल ०५४००४००४०४३३८	गाव शहापूर, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे येथे स्थित असणाऱ्या शहर सर्व्हेद सी. २१७ पैकी, २१८ अ, २१९ अ आणि २१९ बी एकूण मोजमाग अदमासे ९८८.३० चौ.मी.ची वर बांधण्यात आलेल्या हरि ओम को. ऑफ. ही.सी. लि. या नावे ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या दिग्दर्शन मजल्यावरील निवासी पलॅट नं. २०२, क्षेत्र मोजमाग अदमासे ४६५ चौ.फु. (बिळट अप) (मालमत्ता श्री. संतोष गोकुळ परदेशी यांच्या मालकीची आहे.)	रु. ७,४२,५७२.३१ २५/०३/२०२१	२०/०४/२०१९
श्री. सुनील नामदेव काजळे, श्रीमती चंदा सुनील काजळे, श्री गोपाल निरुती कुळगे, श्री मधुसूनु सुभगा काजळे ०७११४००४००४०९७७५	नाशिक महानगरपालिकाच्या हद्द मर्यादित दामक, जेल रोड, नाशिक रोड, नाशिक येथे स्थित असणाऱ्या सर्व्हे क्र. ३०/१३/३१ आणि ११बी वर बांधण्यात आलेल्या अशोक पार्क सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावरील पलॅट क्र. अ-२०, मोजमाग ५८४.८१ चौ. मी आणि वतु: सीमा खालीलप्रमाणे :- पूईला : पलॅट नं. अ-१६ पश्चिमेला : बाजूची जागा दक्षिणेला : पलॅट नं. अ-१९ उत्तरेला : बाजूची जागा (मालमत्ता श्री सुनील नामदेव काजळे आणि श्रीमती चंदा सुनील काजळे यांच्या संयुक्त मालकीची आहे)	रु. ५,८६,५८२.०० २५/०३/२०२१	०१/०२/२०२०
श्री. अक्षय अन्वर खान, श्रीमती शहनाज अन्वर खान, श्री जमीन हबीब शेख ०७११४०५२००४०९१२३३	बाँबी जोजाना, सीडको, नाशिक, तालुका आणि जिल्हा नाशिक येथे स्थित असणाऱ्या घर क्र. एन-४१/एएफ-२/२३/३ मोजमाग २५.७० चौ. मी. बिळट अप (भार धारण बांधकाम), पलॅटद क्षेत्र मोजमाग ३६.७१ चौ. मी. आणि वतु: सीमा खालीलप्रमाणे :- पूईला : एन-४१/एएफ-२/२३/४ पश्चिमेला : एन-४१/एएफ-२/२३/२ दक्षिणेला : सीडकोची इतर घरे उत्तरेला : रस्ता (मालमत्ता श्रीमती शहनाज अन्वर खान यांच्या मालकीची आहे)	रु. ५,१५,८५४.४० ३०/०३/२०२१	२३/१२/२०१९
श्री.भृशुण शांतीलाल रोटे, श्री. संतोष अर्जत सुरार, श्री. यतीन परचुराम पाटील ०३८४०१७०००५२१०१	महसूल गाव विक्रमगड, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर येथे स्थित असणाऱ्या जमीन धारण गट क्र. १५४/२ वर बांधण्यात आलेल्या शिव श्रुती कॉम्प्लेक्स या नावे ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या दिग्दर्शन मजल्यावरील दुकान क्र. ०८, क्षेत्र मोजमाग १९४ चौ. फु. म्हणजेच २६.९५ चौ. मी. (बिळट अप) आणि वतु:सीमा खालीलप्रमाणे :- आणि वतु: सीमा खालीलप्रमाणे :- पूईला : गाळा क्र. ०९ पश्चिमेला : गाळा क्र. ०७ दक्षिणेला : इमारतीच्या अंतर्गत रस्ता उत्तरेला : श्री. नवीर शेख यांची मालमत्ता (मालमत्ता श्री.भृशुण शांतीलाल रोटे, यांच्या मालकीची आहे)	रु. ४,९२,०१७.०० ३०/०३/२०२१	२७/०२/२०२०
मे. शतावृषी आर्यवैदिक औषधालया, श्री. विशा ओमप्रकाश सेलुलर, श्री. ओमप्रकाश बापूराव सेलुलर, श्री. सुनील जजानंद झोपे ०५५४०५२००४०५२३७	दासक, नाशिक, तालुका आणि जिल्हा नाशिक येथे स्थित असणाऱ्या सर्व्हे क्र. २७अ/२/३, पलॅट क्र. २+३ वर बांधण्यात आलेल्या ओम वैद्य को. ऑफ. ही.सी.लि., मधील धारण म्युनिशीपल हाऊस क्र. ६०३/२५ दुकान क्र. ०७, तळ मजला, मोजमाग ११.१५ चौ. मी. १२० चौ. फु. शी समतुल्य आणि वतु:सीमा खालीलप्रमाणे :- पूईला : दुकान क्र. ०८ पश्चिमेला : मोकळी जागा दक्षिणेला : दुकान क्र. ०६ उत्तरेला : कोलनी रोड	रु. ४,४६,९५६.३६ ०५/०४/२०२१	२१/०७/२०१९
मे. शिवजिअट र्जिजीयरींग वर्क, श्री. कैलास गजानन लोते, श्री. सत्यजी लक्ष्मण मैत्री, श्री. अहंस मॅल्लुअल पंडित ०५५४००९०००५२३२	पिळकमा बद्दना, नाशिक, तालुका आणि जिल्हा नाशिक येथे स्थित असणाऱ्या गट क्र. १९२/१, पलॅट क्र. ८१ वर बांधण्यात आलेल्या दीप लक्ष्मणी रो हाऊस आर्किटेक्ट मधील रो हाऊस क्र. ०५, तळ मजला, मोजमाग २७.८८ चौ. मी. (बिळट अप) वतु:सीमा खालीलप्रमाणे :- पूईला : रो हाऊस क्र. ०४ पश्चिमेला : मोकळी जागा दक्षिणेला : रो हाऊस क्र. ०६ उत्तरेला : मोकळी जागा	रु. ०७/१२/२०१९ ६,४४,३५०.८१ ०५/०४/२०२१	
श्री चंद्रशेखर विठ्ठलरा			